

KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LIMITED

Regd, Off: Oriental House, 7 Jamshedji Tota Road, Churchgate, Mumbai - 400 020, India. Website : http://www.kesarinfra.com Phone : (+91-22) 220-12396 / 22851737 Fax : (+91-22) 22876162 Email : head office@kesarinfra.com CIN : (45203MH2008P1C) 78061 GSTN : 24AADCK2945C1ZR

13th February, 2021

The Secretary
Corporate Relationship Department
BSE Limited.
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai 400 001

Scrip Code: 533289

Dear Sir,

Sub: Newspaper advertisement-Filing under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose a copy of the newspaper clipping of the Unaudited Financial Results (standalone and consolidated) of the Company for the quarter & nine months ended 31st December, 2020, published in "Free Press Journal" (English Language) and "Navshakti" (Marathi Language) newspapers, on 13th February, 2021.

This is for your information.

Thanking you.

Yours faithfully,

For Keşar Terminals & Infrastructure Ltd.

Sarika Singh

Company Secretary

CIN · I 65990MH1971PI C015137

Regd. Off: 202, Ashford Chambers, Lady Jamshedji Road, Mahim (West), Mumbai-400 016 Tel.: 022 24476800, Fax: 022 24476999 Email: futuristicsecuritieslimited@yahoo.in

Website: www.futuristicsecurities.com Extract of Unaudited Financial Result for the Quarter and Nine Months ended December 31, 2020

(Rs. In Lacs) Except EPS

		(ns. III Laus)	Except EF3
Particulars	Quarter ended December 31, 2020	Nine Months ended December 31, 2020	Quarter ended December 31, 2019
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
Total income from operations (net)	2.14	5.95	3.36
Net Profit for the perriod before tax	-0.44	-3.10	0.95
Net Profit/(Loss) for the period After tax	-0.44	-3.10	0.95
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)		-47.11	-40.78
Equity Share Capital (face value of Rs.10 each	195.00	195.00	195.00
Earning per share of Rs. 10 each (not annualised)			
Basic	-0.03	-0.16	0.05
diluted	-0.03	-0.16	0.05
Note :			

1) The above Unaudited Quartely Financial Result duly reviewed by the Audit Committee, have been approved by the Board of Directors in its meeting held on February 12, 2021. The Statutory Auditors of the Company have carrried out Limited Review as required under SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the related report is being submitted to the concerned stock exchange

2) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Result filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Result are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com).

By Order of the Board PRADEEP JATWALA DIRECTOR

HINDUSTAN APPLIANCES LIMITED.

SENAPATI BAPAT MARG, LOWER PAREL (W) MUMBAI 400 013 Tel. 022-3003 6565 CIN No.: L18101MH1984PLC034857 | E Mail : info.roc7412@gmail.com

	Statement of Standalone and consolidated unaudited Financial Results for the quarter/Nine months ended 31/12/2020								
	Particulars	Three months ended on (31/12/2020)	Year to date (31/12/2020)	Three months ended on (31/12/2019)	Three months ended on (31/12/2020)	Year to date (31/12/2020)	Three months ended on (31/12/2019)		
			Standalone			Consolidated			
	(Refer Notes Below)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)		
1	Total income from operations (net)	11.98	35.95	13.90	11.98	35.95	13.90		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	5.52	13.12	5.62	5.52	13.11	5.62		
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax) after Exceptional and/or Extraordinary Items)	5.52	13.12	5.62	5.52	13.11	5.62		
4	Net Profit / (Loss) for the period (after Tax) after Exceptional and/or Extraordinary Items)	5.52	13.12	5.62	5.52	13.11	5.62		
5	Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	5.52	13.12	5.62	5.52	13.11	5.62		
6	Equity Share Capital (Face Value of the Share Rs 10/- Each)	998.88	998.88	998.88	998.88	998.88	998.88		
7	Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year	ı	ı	-	ı	ı	-		
8	Earnings per share (of Rs. 10 /- each) (For continuing and discontinued operations) (a) Basic (b) Diluted	0.06 0.06	0.13 0.13	0.06 0.06	0.06 0.06	0.13 0.13	0.06 0.06		

NOTE:

1). The above is an extract of detailed format of quarterly/annual results for the quarter/Nine month ended 31.12.2020 filed with Stock Exchange under regulation - 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the company's website www.hindustan-appliances.in

> FOR HINDUSTAN APPLIANCES LIMITED **SUNIL HIRJI SHAH** DIRECTOR DIN No. 02775683

Vibrant Gl©bal

Place: Mumbai

Date: 12.02.2021

VIBRANT GLOBAL CAPITAL LIMITED

PLACE .: MUMBAI

DATED: 12/02/2021

Registered Office: 202-Tower A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, Maharashtra, India. Website: www.vibrantglobalgroup.com; (e): investor@vibrantglobalgroup.com; CIN: L65900MH1995PLC093924

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020

	Standalone					Consolidated						
Particulars	Quarter ended		Nine mon	Nine months ended Year ended		Quarter ended			Nine months ended		Year ended	
Particulars	31-Dec-20	30-Sep-20	31-Dec-19	31-Dec-20	31-Dec-19	31-Mar-20	31-Dec-20	30-Sep-20	31-Dec-19	31-Dec-20	31-Dec-19	31-Mar-20
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total income from operations (net)	482.14	358.94	8.55	1,397.12	53.82	73.92	5,650.04	1,866.52	2,653.79	11,853.48	15,676.67	19,875.36
Net Profit/(Loss) before Exceptional Items and Tax	427.33	304.53	(377.72)	1,233.67	(1,289.50)	(2,312.29)	1,253.28	303.82	(401.69)	1,926.33	(1,330.78)	(2,553.31)
Net Profit/(Loss) after Exceptional Items and Tax	396.84	286.34	(342.96)	1,145.72	(1,167.15)	(2,128.27)	1,258.39	263.98	(383.59)	1,882.67	(1,208.80)	(2,464.78)
Total comprehensive Income/(Loss) for the period	396.82	286.31	(342.96)	1,145.64	(1,167.15)	(2,128.37)	1,259.56	268.12	(383.71)	1,886.20	(1,209.55)	(2,460.07)
Equity Share Capital	2,290.74	2,290.74	2,290.74	2,290.74	2,290.74	2,290.74	2,290.35	1,720.71	1,720.71	2,290.35	1,720.71	1,720.71
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10 each) Basic/ Diluted	1.73	1.25	(1.50)	5.00	(5.10)	(9.29)	5.55	1.57	(2.26)	8.32	(7.05)	(14.19)
Notes:	-		-		-				-		-	

1) The above is an extract of the detailed format of Financial Results filed with BSE Limited under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and disclosure requirements), Regulation, 2015. The complete format of Financial Results are available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of our Company (www.vibrantglobalgroup.com).

> ON BEHALF OF BOARD OF DIRECTORS FOR VIBRANT GLOBAL CAPITAL LIMITED

> > VINOD GARG MANAGING DIRECTOR DIN: 00152665

Place: Mumbai

Dated: February 12, 2021

Dated: 12.02.2021

MADHUSUDAN SECURITIES LIMITED CIN: L18109MH1983PLC029929

REGD. Office: 37 National Storage Building, Plot No. 424-B, Nr Johnson & Johnson Building, S.B. Road, Mahim (w), Mumbai 400 016.

SI.			Quarter Ende	d	Nine Mon	Year Ende	
No.	PARTICULARS	31.12.2020 Unaudited	30.09.2020 Unaudited	31.12.2019 Unaudited	31.12.2020 Unaudited	31.12.2019 Unaudited	31.03.2020 Audited
1	Total Income From Operations (Net)	4,37,006	-	3,000	4,37,006	4,810	4,00
2	Net Profit / (Loss) For the period before tax	1,46,756	(2,54,978)	(1,95,787)	(6,14,615)	(7,96,618)	(12,48,690
3	Net Profit / (Loss) For the period after tax	1,46,756	(2,54,978)	(1,95,787)	(6,14,615)	(7,96,618)	(12,48,690
4	Total Comprehensive Income for the period	74,857	57,063	8,364	1,35,528	13,150	(2,229
5	Equity Share Capital *	2,55,26,400	2,55,26,400	2,55,26,400	2,55,26,400	2,55,26,400	2,55,26,40
6	Reserves (Excluding Revaluation Reserve As Shown in The Balance Sheet Of Previous Year)	_	_	-	-	-	8,36,04,639
7	Earings Per Share for continuing and discontinued operations (Face Value of Rs.10/- Each)						
	Basic:	0.09	(80.0)	(0.07)	(0.19)	(0.31)	(0.49
	Dilted:	0.09	(0.08)	(0.07)	(0.19)	(0.31)	(0.49

- The above unaudited financial Results for the quarter ended 31st December, 2020 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their Meeting held on 12th February, 2021.
- The income of Company comprises of trading in securities and accordingly there are no reportable segments Income Tax provision, if any, shall be made at the year end.
- 4* The 61,42,847 equity Shares of Rs.10/- each issued as part consideration other than cash to Primus Retail Pvt Ltd. for Business Transfer Agreement (BTA) dated 04/02/2011, had been restrained for transfer of its Brand & Business by the Hon'ble High Court, Hence, due to non
- perofrmance by Primus Retail PVt Ltd. of their obligation, BTAAgreement stands cancelled and the shares issued are foreited by the Company which shall be reissued after statutory approvals from respective authorities & Compliance in due course. Figures of the previous year / periods have been re-arranged / regrouped, whenever considered necessary

Place : Mumba

Chairman / Director

For & on behalf of the Board



KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LIMITED

Regd. Office: Oriental House, 7, Jamshedji Tata Road, Churchgate, Mumbai 400 020. Email: headoffice@kesarinfra.com, Website: www.kesarinfra.com CIN: L45203MH2008PLC178061

Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2020

			Standalon	ie	Consolidated		
Sr. No.	Particulars	Quarter ended 31/12/2020	Nine Months ended 31/12/2020	ended	Quarter ended 31/12/2020	Nine Months ended 31/12/2020	Quarter ended 31/12/2019
1 2	Total Income from Operations (net) Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or	915.77	2,728.19	899.65	1,216.48	3,411.27	1,063.95
	Extraordinary items)	309.27	1,090.31	375.19	(659.80)	(1,555.83)	(456.16)
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	309.27	1,090.31	375.19	(659.80)	(1,555.83)	(456.16)
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	226.43	809.88	486.81	(724.33)	(1,806.48)	(329.61)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other						
	Comprehensive Income (after tax)]	224.86	805.17	486.89	(725.72)	(1,810.64)	(329.29)
6	Paid up Equity Share Capital (Face Value of ₹ 5/- Per Share)	546.32	546.32	546.32	546.32	546.32	546.32
7	Earning Per Share (of ₹ 5/- each) (Not Annualised) : (in ₹) Basic & Diluted	2.07	7.41	4.46	(6.63)	(16.53)	(3.02)

Notes:

1. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 12th February, 2021. 2.The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.kesarinfra.com

Place: - Mumbai Date:- February 12, 2021

For KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LTD. H R Kilachand **Executive Chairman** DIN 00294835

CLASSIC ELECTRICALS LIMITED.

CIN No .: L25209MH1985PLC036049 | É Mail : info.roc7412@gmail.com

Statement of Standalone unaudited Financial Results for the guarter/Nine months ended 31/12/2020 Three months Three months **Particulars** (31/12/2020) (31/12/2020) (31/12/2019) (Refer Notes Below) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) Total income from operations (net) 422.14 448.80 27.72 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items) 411.84 417.48 17.43 Net Profit / (Loss) for the period (before Tax) after Exceptional 411.84 417.48 17.43 and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period (after Tax) after Exceptional and/or Extraordinary Items) 411.84 417 48 17.43 Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax) 411.84 417.48 17.43 Equity Share Capital (Face Value of the Share Rs 10/- Each) 148.52 148.52 148.52 Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year Farnings per share (of Rs 10 /- each) For continuing and discontinued operations) 1.17 1.17 27.73 27.73 Diluted

PLACE .: MUMBAI

DATED: 12.02.2021

1). The above is an extract of detailed format of quarterly/annual results for the quarter/Nine months ended 31st December, 2020 filed with Stock Exchange under regulation - 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the company's website, www.classicelectricals.co.in

FOR CLASSIC ELECTRICALS LIMITED SUNIL HIRJI SHAH

DIN No. 02775683

Andheri (E), Mumbai 400093, Maharashtra, India CIN NO: L23201MH1983PLC030372



STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020 (INR In Lakhs

Sr. No.	Particulars	Quarter Ended Dec 31 2020 (Unaudited)	Quarter Ended Sept 30 2020 (Unaudited)	Quarter Ended Dec 31 2019 (Unaudited)	Nine Months Ended Dec 31 2020 (Unaudited)	Ended Dec 31 2019	Year Ended March 31 2020 (Audited)
1.	Total Income from Operations	16,987	16,837	11,110	41,712	40,303	49,521
2.	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	1,009	982	611	1,718	1,676	1,873
3.			982	611	1,718		1,873
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	756	738	471	1,286		1,556
5. 6.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period(after tax) and Other Comprehensive Income(after tax)]	760	740	481	1,299	1,451	1,581
7.		2,549	2,549	2,549	2,549		2,549
8.	of Previous accounting year)	20,295	19,917	19,248	20,295	19,248	19,378
	Earnings Per Share (FV of Rs. 5/- each) Basic and Diluted (INR)	1.48	1.45	0.92	2.52	2.79	3.05

1. The above Unaudited Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on February 12, 2021.

2. In view of the COVID - 19, based on internal and external information upto the date of approval of current quarter and nine months unaudited financial results and current indicators of future economic conditions, the company has made an assessment of the recoverability and carrying values of its assets comprising property, plant and $equipment, Trade\ Receivables, Inventory, other current\ and\ non-current\ assets\ and\ ability\ to\ pay\ its\ liabilities\ as\ they\ properties and\ ability\ to\ pay\ the properties and\ ability\ to\ pay\ the properties and\ ability\ to\ pay\ the properties\ properti$ become due and effectiveness of internal financial controls, and has concluded that there are no material impact or $adjust ments \, required \, in \, the \, financial \, results \, for \, the \, quarter \, and \, nine \, months \, ended \, December \, 31, 2020.$ However, the impact assessment of COVID-19 is a continuing process and accordingly the impact may be different

from that estimated as at the date of approval of these financial results. The Company will continue to monitor any material changes to future economic conditions 3. The rent concessions received as a result of COVID - 19, Global Pandemic, for the quarter and nine months ended Dec

31, 2020 have not been accounted as a lease modification as per the ammendment issued by the MCA to Ind AS 116 Leases on July 24, 2020. 4. The above is an extract of the detailed format for quarterly and Nine months ended financial results filed with the

stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure requirements) Regulations, 2015. The full format of Financial results are available on stock exchanges websites (www.bseindia.com and www.nseindia.com).

5. Figures for the previous year/ quarter have been regrouped/ rearranged, wherever necessary

By Order of the Board For GP Petroleums Ltd Sd/-

Dated - February 12, 2021

Ayush Goel

Ravalgaon

THE RAVALGAON SUGAR FARM LIMITED

Registered Office: P.O. RAVALGAON 423108 TALUKA MALEGAON, DISTRICT NASIK, MAHARASHTRA CIN - L01110MH1933PLC001930.

Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Nine months ended December 31, 2020

(Rupees in Lacs)

Sr. No.	Particulars	Quarter Ended (Unaudited) 31.12. 2020	Quarter Ended (Unaudited) 30.09. 2020	Quarter Ended (Unaudited) 31.12. 2019	Nine Months Ended (Unaudited) 31.12. 2020	Nine Months Ended (Unaudited) 31.12. 2019	Year Ended (Audited) 31.03. 2020
1)	Total Income from operations (net)	181.88	125.08	267.57	368.31	805.60	1,098.01
2)	Net Profit / (Loss) for the period (before						
	Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(136.86)	(133.24)	(104.87)	(380.50)	(352.26)	(421.17)
3)	Net Profit / (Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(136.86)	(133.24)	(104.87)	(380.50)	(427.13)	(458.22)
4)	Net Profit / (Loss) for the period after tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(136.86)	53.62	(103.44)	(193.64)	(425.71)	(456.80)
5)	Total Comprehensive Income for the Period						
	[Comprehensive Profit / Loss Income for the period						
	(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(136.86)	53.62	(103.44)	(193.64)	(425.71)	(456.80)
6)	Equity Share Capital (Face value of Rs. 50/- each)	34.00	34.00	34.00	34.00	34.00	34.00
7)	Reserves (excluding Revaluation Reserve)						
	as shown in the Balance Sheet	-	-	-	-	-	556.84
8)	Earnings Per Share (of Rs. 50/- each)						
	(for continuing and discontinued operations) -						
	Basic	(201.26)	78.85	(152.12)	(284.77)	(626.04)	(671.76)
	Diluted	(201.26)	78.85	(152.12)	(284.77)	(626.04)	(671.76)

Notes:

Place: MUMBAI

- 1. The above Unaudited Standalone Financial Results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at it's meeting held on 12th February, 2021 and have been subjected to limited review by the Statutory Auditors.
- 2. During the quarter ended 31st December, 2020, no investor complaints were received and no complaint was pending at the beginning and at the end of the period.
- 3. The above results for guarter and nine months ended on 31st December, 2020 have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 (Ind AS), prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. Beginning as on 1st April, 2017, the Company has first time adopted Ind AS with a transition date of 1st April, 2016.
- This statement is as per regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- 5. Exceptional items during year ended 31st March.2020 represents- a) interest paid on Sugar Cane Purchase Tax and previous arrears under Bombay Sales Taxes and Sugar Cane Purchase Tax, under Amnesty scheme declared by the Maharashtra Government. b) Write back amounting to Rs. 37.82 lakhs payable to state government (initially recognised as liability).
- Excess provision for Taxation amounting to Rs.186.86 lakhs (MAT credit entitlement of Rs.1.03 crores) for AY 2019-20 accounted in quarter ended 30th September, 2020.
- The company had two reportable segments in the form of sugar and confectionery. But the sugar factory was not operating since FY 2013-14. It was subsequently sold during the second quarter of FY 2018-19 Similarly the candy sugar plant has not been in operation since FY 2004-05 and this was sold during the third quarter of FY 2018-19. In view of these sales, separate segmented results are not given.
- The figures of the previous periods quarter/year have been regrouped/rearranged/recasted wherever considered necessary
- The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the websites of the Bombay Stock Exchange and the Company (www.ravalgaonindia.com). For The Ravalgaon Sugar Farm Limited

Harshavardhan B. Doshi Chairman & Managing Director Date: 12th February, 2021

विरार येथील साईधाम मंदिराचा वर्धापनदिन साधेपणाने साजरा

वार्ताहर/वसई- विरार पश्चिम, गावठाण रोड येथे असलेल्या ओम श्री साईधाम मंदिराचा ३४ वा वर्धापन दिन

मायेची सावली देणारे कपाछत्र अशी किर्ती असलेल्या या साईनाथांच्या मंदिर वर्धापनदिनानिमित्त सकाळी सोहळा १२ फेब्रुवारी रोजी संपन्न काकड आरती, श्रींचेमंगलस्नान झाला. समस्त विरारवासीयांसाठी महाअभिषेक, मंगल आरती, ग्रहयज्ञ,

सत्यनारायण महापूजा, मध्यान्ह आरती कार्यक्रम संपन्न झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या ३४ वर्षात प्रथमच मंदिराचा वर्धापन दिन शासनाच्या अटी व शर्तीचे पालन करत उत्सव

साधेपणाने साजरा करण्यात आला होता. प्रशासनाकडून वर्धापनदिनी भाविकांनी गर्दी न करता घरातूनच टिव्ही व युट्यूबच्या माध्यमातून दर्शन घ्यावे, असे आवाहन केले होते.

इंडियन ओव्हरसीज बँक ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा, मेकर टॉवर ई, ५ वा मजला, कफ परेड, मुंबई - ४०० ००५ दूरध्वनी : ०२२-२१७४१७५/७६/७७/७९/८०,

ई-मेल: iob1998@iob.in, स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता ई-लिलावाकरिता जाहीर सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (क्र. ५४ सन २००२) च्या नियम ८(६) अंतर्गत बँकेकडे गहाण स्थावर मिळकतीची विक्री.

सर्वसामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण आहेत, ज्यांचा सांकेतिक कब्जा हा "जे आहे जेथे आहे", "जे आहे जसे आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे" तत्त्वाने त्या विकण्याच्या हकासह कर्ज खात्यामधील सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत जारी केलेल्या सूचनेला अनुसरुन इंडियन ओव्हरसीज बँक. तारण धनकोंच्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी १३.०७.२०१३ रोजी घेतला आहे. त्या कर्जदार म्हणजेच मे. एसको ऑडिओ व्हिज्वल्स (आय) प्रा. लि. येथे जे-३४, लक्ष्मी, इंडस्ट्रीयल इस्टेट, न्यु लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई - ४०० ०५३/ गाळा क्र. २२, १ ला मजला, मेघद्त इंड. इस्टे. वाळीव फाटा, सातिवली रोड, वसई (पू), ठाणे- ४०१ २०८ आणि व्यवस्थापकीय संचाकल/गहाणदार/हमीदार श्री. सुनिल कुमार मेहन येथे फ्लॅट क्र. १०१ आणि १०२, १ ला मजला, डी विंग, स्वाती वर्सीवा सीएचएसएल कल्याण कॉम्प्लेक्स पंच मार्ग, यारी रोड लगत, वर्सोवा, अंधेरी (प), मुंबई ४०००६१ आणि कॉर्पोरेट हमीदार मे . प्रिसकॉम एव्ही पीटीई लि. येथे नोंदणीकृत पत्ता: ३०, सेशिल स्ट्रीट, #१९-०८, प्रुदेन्शिअल टॉवर, सिंगापूर- ०४९ ७१२ यांचेकडून इंडियन ओव्हरसीज बँक, तारण धनकोंना थकीत रु. ३,८०,९६,८८४.७६/-(रुपये तीन कोटी ऐंशी लाख शह्याण्णव हजार आठशे चौऱ्याऐंशी आणि पैसे शह्यात्तर मात्र) अधिक त्यावरील उपार्जित आणि उपार्जित होणार पुढील व्याज आणि खर्च/प्रभार अधिक युएसडी ६१४७७ शी संलग्न अधिक स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक कडून दाव्यांच्या मार्गे त्यावरील व्याज, परिव्यय जर लाभार्थीला प्रदान करण्याद्वारा क्रिस्टलाईझ हमीला आव्हान अशा ३१.११.२०२० रोजीस थकबाकीच्या वसुलीकरिता ०४.०३.२०२१ रोजी विकण्याचे नियोजित आहे.

मिळकतीचे परिशिष्ट

मिळकत १: मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये बांद्राचा नोंदणीकृत उप जिल्हामध्ये गाव वर्सोवा येथे स्थित असलेले आणि वसलेले मासेमारांकरीता राखीव कॉलनी आणि मैदान ज्याचे राखीव आता काढन घेण्यात आले याचा भाग असलेले जमीन धारक सीटीएस क्र. १११७ वर स्थित कल्याण कॉम्प्लेक्स मध्ये स्वाती वर्सोवा को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि. नावे ज्ञात इमारतीच्या इमारत क्र. ६ मध्ये पहिल्या मजल्यावर फ्लॅट क्र. १०१, मोजमापित ९०० चौ.फू.

मिळकत २: मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये बांद्राचा नोंदणीकृत उप जिल्हामध्ये गाव वर्सोवा येथे स्थित असलेले आणि वसलेले मासेमारांकरीता राखीव कॉलनी आणि मैदान ज्याचे राखीव आता काढन घेण्यात आले याचा भाग असलेले जमीन धारक सीटीएस क १११७ वर स्थित कल्याण कॉम्प्लेक्स मध्ये स्वाती वर्सोवा को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि. नावे ज्ञात इमारतीच्या इमारत क्र. ६ मध्ये पहिल्या मजल्यावर फ्लॅट क्र. १०२, मोजमापित ८५० चौ.फू.

लिलावाचा तपशील

ई-लिलावाची तारीख आणि वेळ	०४.०३.२०२१ रोजी दु. १.०० ते दु. ३.०० दरम्यान सह विक्री पूर्ण होईपर्यंत पाच मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह
इअरचा भरणा	बाब क्र. २ आणि ३ मधील अटी आणि शर्तींनुसार
राखीव किंमत सह १% कर	-
	कोटी अञ्चावीस लाख ऐंशी हजार मात्र)
इसारा अनामत रक्कम	मिळकत क्र. १: रु. १३,७६,०००/- पेक्षा कमी नाही मिळकत क्र. २: रु. १२,९८,०००/- पेक्षा कमी नाही (इअरवरील ०.७५% टीडीएस सह)* कृपया मुद्दा क्र. ४ मधील अटी आणि शर्तींचा संदर्भ घ्यावा.
बोली वाढविणे	रु. २५,०००/- (रुपये पंचवीस हजार मात्र)
मिळकतीचे निरीक्षण	२६.०२.२०२१ रोजी दु. १.०० ते सायं. ५.०० दरम्यान
इअरसह बोलीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे सुरू	१८.०२.२०२१ पासून
इअरसह बोलीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख	08.03.2028
**बँकेला ज्ञात स्थानिक स्वराज्य संस्थेची थकबाकी (मिळकत कर, जलनिःस्सारण, वीज बिल्स इ.	०१.०१.२०२१ रोजीपासूनचे सोसायटी थकीत पुढीलप्रमाणे: डी-१०१: रु. १,५५,९३५/- डी-२०१: १,३६,१०६/- एकूण: रु. २,९२,०४१/-

**सांविधानिक थकबाकी पेक्षा बँकेच्या थकबाकीला प्राधान्य

ई- लिलावाच्या अटी आणि शर्ती :

१. सदर विक्री ही सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ मध्ये विहित अटी आणि शर्ती आणि पृढील अटींच्या अधीन असेल.

(१) लिलाव विक्री www.mstcecommerce.com ऑनलाईन द्वारा ई-लिलाव

इच्छक बोलीदार/खरदेदीदारांना त्यांच्या मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी वापर करून पोर्टल (https://www.mstcauction.com) वर नोंदणी करण्याची विनंती करण्यात येत. पढे त्यांना आवश्यक केव्हायसी कागदपत्र अपलोड करण्याची विनंती करण्यात येते. एकदा केव्हायसी कागदपत्र ई-लिलाव सेवा पुरविठादारांद्वारा तपासले (२ कामकाजी दिवस लागू शकतात) की, इच्छक बोलीदार/खरेदीदारांनी इअर रक्कम ऑनलाईन मोड वापरून पोर्टल मधील ई-लिलाव दिनांक आणि वेळ आधी ०१.०३.२०२१ रोजी त्याच्या ग्लोबल ईअर वॉलेट मध्ये हस्तांतर करावेत. केव्हायसी कागदपत्राचे नोंदणीकरण, पडताळणी आणि वॉलेटमध्ये इअरचे हस्तांतर लिलावा पूर्वी परेशा आधी पर्ण होणे आवश्यक आहे.

आयकर अधिनियम १९६१ च्या कलम १९४/ए च्या अनुपालनात राखीव किंमतीवर १% दराने आयकर (३१.०३.२०२१ पर्यंत ०.७५% कपात) पर्यंत कपात वजा करायचा आहे आणि खरेदीदारांच्या पॅन नंबर अंतर्गत भरायचा आहे. कारण कर फक्त राखीव किंमतीवर मोजण्यात येईल. बोलीदारांनी बोली रक्कम पन्नास लाख आणि वरील असल्यास बोली वाढविण्याच्या रकमेवर ०.७५% आयकर भरायचा आहे आणि बँक त्यांची कोणतीही जबाबटारी घेणार नाही स्थावर मिलकतीची विक्री/हस्तांतर रुपये पन्नास लाख आणि वरील असल्यास हस्तांतरितीने आयकर म्हणून मोबदल्याच्या ०.७५% शी समान रक्कम चुकती करायची आहे.

४. सहभागी होणाऱ्या बोलीदारांनी नोंद घ्यावी की ०१.१०.२०२० पासन कलम १९४-ओ अंतर्गत आयकर अधिनियम, १९६१ ची सध्या अधिनियमित सुधारणा करण्यात आली आहे. १% टीडीएस (३१.०३.२०२१ पर्यंत ०.७५% कपात) हा ई-कॉमर्स पार्टिसिपंटस् द्वारे लिलावाच्या अंतर्गत मिळकतीच्या मुल्यावर देय आहे. त्यामुळे ई-कॉमर्स ऑपरेटर्स आणि ज्यांनी सेवा घेतली आहे ते एमएसटीसी पात्र राहतील आणि ई-कॉमर्स पार्टिसिपंटस् म्हणून ओळखले जातील त्यामुळे एमएसटीसी सदर कलमाच्या अंतर्गत इअरवरील ०.७५% टीडीएस कापेल. जी निश्चित केलेल्या राखीव किंमती आणि बोली वाढीच्या रकमेवर राहील, ती सदर टीडीएस रक्कम वाढण्याच्या प्रमाणात राहील जी बोलीदाराने यशस्वी बोलीदाराने यशस्वी बोलीदार म्हणून घोषित झाल्यावर भरायची आहे.

 वरील उल्लेखित इसारा अनामत रक्कम (इअर) रक्कम ही बोलीदारांच्या ग्लोबल इएमडी वॉलेट एनईएफटी/आरटीजीएस (https://www.mstcecommerce.com कडून चलन जनरेट केल्यानंतर) चलन प्राप्त झाल्यास द्वारा ऑनलाईन भरणा करायचे आहे. हस्तांतरणाचे प्रदान कोणत्याही शेड्युल्ड कमर्शिअल बँकेकडून केले जाऊ शकते. इअरचा चा भरणा कोणत्याही इतर मार्गे जसे की चेक स्विकारले जाणार नाही. बोलीदारांनी आवश्यक इअर ऑनलाईन भरणा न केल्यास ते ई-लिलावामध्ये भाग घेऊ शकत नाहीत. सदर इसारा अनामत रक्कमेवर कोणतेही व्याज देय नाही.

६. ई-लिलावाकरिता प्लॅटफॉर्म (https://www.mstcecommerce.com) हे ई-लिलाव सेवा पुरवठादार, मे. एमएसटीसी लिमिटेड, ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय येथे २२५-सी, ए. जे. सी. बोस रोड, कोलकत्ता - ७०००२० (संपर्क फोन आणि टोल फ्रि क्रमांक ०७९-४१०७२४१२/४११/४१३ किंवा १८००-१०३-५३४२) द्वारा पुरविण्यात येईल. इच्छुक बोलीदार/खरेदीदारांनी ई-लिलाव सेवा पुरवठादार वेबसाईट https://www.mstcecommerce.com येथे ई-लिलाव प्रक्रियेमध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे. सदर सेवा पुरवठादारांकडून पोर्टल वर ई-लिलावाकरिता प्रात्यक्षिक/ प्रशिक्षण पुरविण्यात येईल.

 अ. सदर प्रकाशन म्हणजे विक्रीसाठी सर्वसामान्य जनतेकड्न निविदा मागवून ई-लिलाव विक्री करण्याबाबत सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ८(६) अन्वये वरील कर्जाकरिता कर्जदार/गहाणदार/हमीदार यांना १५ दिवसांची सूचना सुद्धा आहे. तारण मत्तेच्या विक्रीकरिता अटी आणि शर्तीकरिता कृपया आमचे वेब पोर्टल www.iob.in आणि https://ibapi.in. वर भेट द्या. मिळकतीचे निरिक्षण/ई-लिलावा संबंधित पुढील तपशिलाकरिता इच्छक बोलीदारांनी श्री. राहल गौतम (मोबा. ९४५७०५३०९९), इंडियन ओव्हरसीस बँक, एआरएमबी शाखा, मुंबई, दू: ०२२-२२१७४११८ यांच्याशी संपर्क साधावा.

कृपया तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता <u>www.iob.in</u> आणि सेवा पुरविठादार वेबसाईट <u>www.mstcecommerce.com</u> लिंकचा संदर्भ घ्यावा.

ठिकाण : मुंबई प्राधिकृत अधिकारी इंडियन ओव्हरसीज बँक दिनांक: १२.०२.२०२१

FUTURISTIC SECURITIES LIMITED

CIN: L65990MH1971PLC015137

Regd. Off: 202, Ashford Chambers, Lady Jamshedji Road Mahim (West), Mumbai-400 016 Tel.: 022 24476800, Fax: 022 24476999 Email: futuristicsecuritieslimited@yahoo.in

Website: www.futuristicsecurities.com **Extract of Unaudited Financial Result for the Quarter and Nine** Months ended December 31, 2020 (Rs. In Lacs) Except EPS

operations (net) Net Profit for the perriod before tax Net Profit/(Loss) for the period After tax Reserves (excluding 4-47.11 4-47.	er 9
Total income from period operations (net) Net Profit for the perriod before tax Net Profit/(Loss) for the period before tax Net Profit/(Loss) for the period After tax Reserves (excluding -47.11 -47.11 -4 -45.00 revious year) Equity Share Capital (face 195.00 195.00 19	
operations (net) Net Profit for the perriod before tax Net Profit/(Loss) for the period After tax Reserves (excluding -47.11 -47.11 -4 Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year) Equity Share Capital (face 195.00 195.00 19	100
before tax Net Profit/(Loss) for the period After tax Reserves (excluding -47.11 -47.11 -4 shown in the Balance Sheet of previous year) Equity Share Capital (face 195.00 195.00 19	3.36
period After tax Reserves (excluding -47.11 -47.11 -4 Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year) Equity Share Capital (face 195.00 195.00 19	0.95
Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year) Equity Share Capital (face 195.00 195.00 19	0.95
1. 2).78
value of Rs.10 each	5.00
Earning per share of Rs. 10 each (not annualised)	
Basic -0.03 -0.16	
diluted -0.03 -0.16	0.05

Note: 1) The above Unaudited Quartely Financial Result duly reviewed by the Audit Committee, have been approved by the Board of Directors in its meeting held on February 12, 2021. The Statutory Auditors of the Company have carrried out Limited Review as required under SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the related report is being submitted to the concerned stock

exchange. 2) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Result filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Result are available on the Stock

By Order of the Board

Place · Mumbai Date: 12.02.2021

Exchange websites (www.bseindia.com).

PRADEEP JATWALA DIRECTOR DIN: 00053991

जीव वाचविण्यासाठी हेल्मेट आवश्यक-बाळासाहेब पाटील

वार्ताहर/भिवंडी

हेल्मेट हे वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी नव्हे तर स्वतः चा जीव वाचविण्यासाठी घालणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन वाहतूक विभागाचे पोलीस उपायक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.ते भिवंडी अंजुरफाटा येथे वाहतूक विभागातर्फे बाईक रॅली व हेल्मेट वितरण कार्यक्रम

प्रसंगी बोलत होते.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार शांताराम मोरे, वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त संजय शिंदे ,वरिष्ठ पोलिस निरी रवींद्र मायने .आयोजक कल्याणजी घेटे आदी मान्यवर उपस्थित होते.

वाहतूक नियमांची सक्ती करणे चुकीचे असून त्या नियमांचे पालन करण्याची प्रत्येकाला स्वतः सह कुटुंबियांच्या जीवन सुरक्षेसाठी गरज वाटली पाहिजे त्यासाठी सर्वांनी शपथबद्ध आज झाले तर तेच या महिनाभर वाहतूक सुरक्षा सप्ताह निमित्त राबविलेल्या कार्यक्रमाचे फलित ठरेल असे सांगितले..आमदार शांताराम मोरे यांनी वाहतूक नियमनाची गरज शहरी भागासह ग्रामीण भागात सध्या भासू लागली असल्याचे स्पष्ट करीत वाहतूक पोलीस ज्या वातावरणात दिवसरात्र

समाजाने कौतुक करणे गरजेचे असल्याचे आमदार शांताराम मोरे यांनी सांगितले.नारपोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणजी घेटे यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर मान्यवरांच्या हस्ते वाहतक सरक्षा सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमात सहकार्य करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यात आला

KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LIMITED

Regd. Office: Oriental House, 7, Jamshedji Tata Road, Churchgate, Mumbai 400 020. Email: headoffice@kesarinfra.com, Website: www.kesarinfra.com CIN: L45203MH2008PLC178061

Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2020 (₹ in Lakhs)

							· III Lakiloj
			Standalon	e	Consolidated		
Sr. No.	Particulars	Quarter ended 31/12/2020	Nine Months ended 31/12/2020	ended	Quarter ended 31/12/2020	Nine Months ended 31/12/2020	Quarter ended 31/12/2019
1	Total Income from Operations (net)	915.77	2,728.19	899.65	1,216.48	3,411.27	1,063.95
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	309.27	1,090.31	375.19	(659.80)	(1,555.83)	(456.16)
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	309.27	1,090.31	375.19	(659.80)	(1,555.83)	(456.16)
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	226.43	809.88	486.81	(724.33)	(1,806.48)	(329.61)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other						
	Comprehensive Income (after tax)]	224.86	805.17	486.89	(725.72)	(1,810.64)	(329.29)
6	Paid up Equity Share Capital (Face Value of ₹ 5/- Per Share)	546.32	546.32	546.32	546.32	546.32	546.32
7	Earning Per Share (of ₹ 5/- each) (Not Annualised) : (in ₹) Basic & Diluted	2.07	7.41	4.46	(6.63)	(16.53)	(3.02)

Notes:

- 1. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 12th February, 2021.
- 2. The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SERI (Listing and Other Disclosure Regulations, 2015. The full format of the said Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.kesarinfra.com

For KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LTD. H R Kilachand

Place: - Mumbai Date:- February 12, 2021

Executive Chairman DIN 00294835

GARWARE SYNTHETICS LIMITED

Registered Address: Manish Textile Industrial Premises, Opp. Golden Chemical PenkarPada, Mira Road- 401104. CIN: L99999MH1969PLC014371 Extract of the Standalone unaudited Financial Results for the Quarter and nine months ended 31st December, 2020

	una milo n	ionino enaca o	iot Becomber, i			Rs. In lacs
SR. NO.	PARTICULARS	3 months ended on 31.12.2020	3 months ended on 31.12.2019	9 months ended on 31.12.2020	9 months ended on 31.12.2019	Year ended on 31.03.2020
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from operations	259.41	234.99	552.20	687.53	911.70
2	Profit/(loss) before tax, exceptional items and extraordinary items	25.92	2.59	42.79	(6.43)	18.41
3	Profit/(loss) before tax but after extra ordinary activities and exceptional items)	25.92	2.59	42.79	(53.93)	18.41
4	Net Profit/(loss) from ordinary activities after tax (9-10)	25.92	2.59	42.79	(53.93)	11.05
5	Net Profit/(loss) for the period (11+/-12)	25.92	2.59	42.79	(53.93)	11.05
6	Total Comprehensive Income for the period (comprising of Profit and Loss)	25.92	2.59	42.79	(53.93)	11.05
7	Paid- up Equity Share Capital (Face value shall be indicated)	580.89	580.89	580.89	580.89	580.89
8	i). Earnings per share (before extra-ordinary items)					
	a. Basic	0.45	0.04	0.74	(0.93)	0.32
	b. Diluted	0.45	0.04	0.00	0.82	0.32
9	ii). Earnings per share (after extra-ordinary items)					
	a. Basic	0.45	0.04	0.74	(0.93)	0.19
	b. Diluted	0.45	0.04	0.74	(0.93)	0.19

The above is an extract of the detailed format of Quarterly and nine months ended Un-audited Financial Results filed with the Stoc Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.
The full format of the Quarterly and Nine - months Un-audited Financial Results is available on the websites of the Stock Exchange

(www.bseindia.com).

Exceptional or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules

Santosh Borkar Date: 12.02.2021 DIN: 03134348

महाराष्ट्र शासन

कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, मध्य मुंबई (सा.बां.) विभाग, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई-४०० ०१८

Tel.: 4936404/24931902 फॅक्स : 24931902 Email :- centralmumbai.ee@mahapwd.com जा.क्र.का.अ./ममुंवि/ई-निविदा/८०१ दिनांक: ०९/०२/२०२१

ई-निविदा सूचना क्रमांक २७ सन २०२०-२१ कार्यकारी अभियंता, मध्ये मुंबई (सा.बां.) विभाग, वरळी, भुंबई कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक २४९९९०२/२४९३६४०४ महाराष्ट्र शासनाच्या

सार्वजनिक बांधकाम खात्याकडे योग्य त्या वर्गातील नोंदणीकृत कंत्राटदारांकडून खालील कामाकारता ''बी-१'' नमुन्यातील निविदा ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) निविदा मागवित आहेत. निविदा कागदपत्र शासनाच्या संकेतस्थळावर <u>http://mahatenders.gov.in</u> येथून डाऊनलोड करण्यांत यावी. तसेच निविदा स्किकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता, मध्य मुंबई (सा.बा.) विभाग, वरळी, मुंबई यांनी राखून ठेवला आहे. अट असलेली निविदा स्विकारली जाणार नाही. रक्रम (लाखात)

∥ अ.क्र.		कामाच नाव	रक्कम (लाखात)
8		थील लाचलूचपत प्रतिबंधक कार्यालय येथे तळ मजला ते ६ मजला पर्यंत	९८.३२
	प्रसाधनगृहाची व फरशीची दुरूस्ती		
?	फरशीची दुरूस्ती करणे.	येथील शासकीय परिवहन सेवा येथील ३ मजल्यावरील प्रसाधनगृहाची व	\$8.8\$
3	विविक्षित दुरुस्ती अंतर्गत वरळी काँक्रीटकरण करणे.	येथील पोदार रुग्णालय ओपीडी इमारतीच्या समोरील व मागील बाजूस	३५.६३
8		थील पोलिस ठाणे इमारतीमध्ये पुरुष व महिला प्रसाधनगृहाची दुरुस्ती करणे ल पॅसेजमधील फरशीची दुरूस्ती करणे.	४१.३७
ч		येथील रा.आ. पोदार वैद्यक महाविद्यालय येथे मागील बाजूच्या भिंतीची गकाम व खिडक्यांची दुरुस्ती करणे व आवारामध्ये जोते संरक्षण करणे.	३९.४०
ξ		थील पोदार रुग्णालयामधील पहिल्या मजल्यावरील २ डॉक्टर्स निवासस्थाने ल्यावरील ५ डॉक्टर्स निवासस्थांनाची दुरुस्ती व नूतनीकरण करणे.	४२.७७
y	मायक्राकाँक्रीट, पॉलीमर, फरशी,	गाव, मुंबई येथील गॅस आणि शस्त्र भांडार इमारतीमध्ये गिलावा, गच्चीवरील गळती प्रतिबंधक उपाययोजना करणे.	४४.४१
۷	विविक्षित दुरुस्ती अंतर्गत नायगाव गिलावा, रंगकाम, ड्रेनेज लाईन, प	, मुंबई येथील सशस्त्र मुख्यालय ल विभाग-१ इमारतीमध्ये मंगलोरी छत, जरशीची दुरुस्ती करणे.	४४.४१
9	औद्योगिक प्रशिक्षण संस्था आग्री पॉलीमर, रंगकाम इ. कामे करणे.	पाडा येथे कार्यशाळा इमारत क्र. ए ची विविक्षित दुरुस्ती अंतर्गत गिलावा,	७१.६६
१०	औद्योगिक प्रशिक्षण संस्था आग्रीप पॉलीमर, रंगकाम इ. कामे करणे.	गडा येथे कार्यशाळा इमारत क्र. बी ची विविक्षित दुरुस्ती अंतर्गत गिलावा,	४७.४९
११	विविक्षित दुरुस्ती अंतर्गत ८ युरोपि रंगकाम करणे, आग्रीपाडा मुंबई.	यन निवासस्थाने आग्रीपाडा येथे छताची दुरुस्ती, गॅलरी दुरुस्ती व गिलावा	५०.३४
१२	विविक्षित दुरुस्तीअंतर्गत १० हेड लाईन, दरवाजा व खिडक्यांची दुर	कॉन्स्टेबल व ९० पोलिस निवासस्थाने भेंडीबाजार येथे प्रसाधनगृह, ड्रेनेज स्ती करणे.	५७.५७
१३	पॉलीमार, रंगकाम इ. काम करणे.	. १० (सशस्त्र दल क्र. २) चे इमारतीचे विविक्षित दुरुस्ती अंतर्गत गिलावा,	80.80
१४	आग्रीपाडा येथील नवीन पोलिस इमारतीची दुरुस्ती करणे.	लाईनमध्ये मंगलोर छत, लोखंडी शेड, अंतर्बाह्य गिलावा, जोते संरक्षण	४५.८४
१५	ताडदेव पोलिस वसाहत इमारत क्र. ४	चे इमारतीचे विविक्षित दुरुस्ती अंतर्गत गिलावा, पॉलीमार, रंगकाम इ. कामे करणे.	५३.८४
१६		गडा येथे मुख्य प्रशासकीय इमारतीची विविक्षित दुरुस्ती अंतर्गत गिलावा,	४४.३५
१७	मूळ गौण कामातंर्गत वरळी, मुंबई खिडक्या व पाण्याच्या टाक्याची ट्	येथील राजीव गांधी जीवनदायी भवन इमारतीमधील बाह्य कामाचा गिलावा, रुस्ती व रंगकाम करणे.	३२.९६
ई-निविद	ा उपलब्ध कालावधी –	दि. १५/०२/२०२१, दुपारी १५.०० पासून ते दि. २२/०२/२०२२१ रो	जी १५.०० पर्यंत

ई-निविदा उघडणे (शक्य झाल्यास) - दि. २३/०२/२०२१ रोजी १५.०० वाजता (कार्यकारी अभियंता, मध्य मुंबई (सा.बां.)

विभाग, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई-४०० ०१८) खालील संकेतस्थळ ई-निविदाची सर्व माहिती उपलब्ध आहे.

डी.जी.आय.पी.आर २०२०२-२१/२३३८

 १. http://mahatenders.gov.in
 (सदर निविदेसूचनेमध्ये काही बदल होत असल्यास वरील वेब साईटवरती कळविण्यात येईल.)

३. कार्यकाही अभियंता, मध्य मुंबई (सा.बां.) विभाग, वरळी, मुंबई कार्यालयातील सूचना फरक

सही/-कार्यकारी अभियंता मध्ये मुंबई (सा.बां.) विभाग, वरळी, मुंबई

CLASSIC ELECTRICALS LIMITED.

REGD. OFFICE:: 1301, 13TH FLOOR, TOWER -B., PENINSULA BUSINESS PARK SENAPATI BAPAT MARG, LOWER PAREL (W) MUMBAI 400 013 Tel . 022-3003 6565 CIN No .: L25209MH1985PLC036049 | E Mail : info.roc7412@gmail.com

Statement of Standalone unaudited Financial Results for the quarter/Nine months ended 31/12/2020 Three months Year to date Three months (31/12/2020) ended on ended on (31/12/2020) (31/12/2019) (Refer Notes Below) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) Total income from operations (net) 422.14 27.72 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional 411.84 and/or Extraordinary Items) 17.43 Net Profit / (Loss) for the period (before Tax) after Exceptional 411.84 17.43 and/or Extraordinary Items) 417.48 Net Profit / (Loss) for the period (after Tax) after Exceptional and/or Extraordinary Items) 411.84 417.48 17.43 Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax) 411.84 17.43 417.48 Equity Share Capital (Face Value of the Share Rs 10/- Each) 148.52 148.52 148.52 Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year

DI ACE · MLIMBAI

Earnings per share (of Rs. 10 /- each) (For continuing and discontinued operations

1). The above is an extract of detailed format of quarterly/annual results for the quarter/Nine months ended 31st December, 2020 filed with Stock Exchange under regulation - 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the company's website, www.classicelectricals.co.in

FOR CLASSIC ELECTRICALS LIMITED

1.17 1.17

MUTUAL

DIRECTOR DIN No. 02775683

27.73

HDFC MUTUAL FUND BHAROSA APNO KA

HDFC Asset Management Company Limited A Joint Venture with Standard Life Investments CIN: L65991MH1999PLC123027

Registered Office: HDFC House, 2nd Floor, H.T. Parekh Marg, 165-166, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai - 400 020. Phone: 022 66316333 • Toll Free Nos: 1800-3010-6767 / 1800-419-7676 Fax: 022 22821144 • e-mail: cliser@hdfcfund.com • Visit us at: www.hdfcfund.com

NOTICE

NOTICE is hereby given that HDFC Trustee Company Limited, Trustee to HDFC Mutual Fund ("the Fund"), has approved the declaration of dividend / income distribution ("dividend") in the following Scheme(s) / Plan(s) of the Fund and fixed February 18, 2021 (or the immediately following Business Day, if that day is not a Business Day) as the Record Date for the same as given below:

Name of the Scheme / Plan / Option	Net Asset Value ("NAV") as on February 11, 2021 (₹ per unit)	Amount of Dividend [#] (₹ per unit)	Face Value (₹ per unit)
HDFC Focused 30 Fund - Regular Plan - Dividend Option (Payout and Reinvestment)	16.694	- 1.75	10.00
HDFC Focused 30 Fund - Direct Plan - Dividend Option (Payout and Reinvestment)	18.841		
HDFC Capital Builder Value Fund - Regular Plar Dividend Option (Payout and Reinvestment)	26.732	2.75	
HDFC Capital Builder Value Fund - Direct Plan - Dividend Option (Payout and Reinvestment)	29.797		

* The dividend will be subject to the availability of distributable surplus on the Record Date and may

Pursuant to payment of dividend, the NAV of the Dividend Option(s) of the above Scheme(s) would fall to the extent of payout and statutory levy, if any.

Dividend will be paid, net of applicable tax deducted at source (TDS), to those Unit holders / Beneficial Owners whose names appear in the Register of Unit holders maintained by the Fund / Statements of Beneficial Ownership maintained by the Depositories, as applicable, under the Dividend Option(s) of the aforesaid Scheme(s) on the Record Date (including investors whose valid purchase / switch-in requests are received by the Fund and the funds are available for utilization before cut-off timings in respect of the aforesaid Scheme(s), on the Record date).

With regard to Unit holders of the aforesaid Scheme(s) who have opted for Reinvestment facility under the Dividend Option(s), the dividend due (net of applicable TDS) will be reinvested, by allotting Units at the prevailing ex-dividend NAV per Unit (adjusted for applicable stamp duty) on the Record Date and as per the realization of funds within applicable cut-off timings applicable to the Fund.

In view of individual nature of tax consequences, each investor should seek appropriate advice.

For HDFC Asset Management Company Limited

Authorized Signatory Date: February 12, 2021 MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME

RELATED DOCUMENTS CAREFULLY.

Place: Mumbai